



February 28, 2024

National Stock Exchange of India Limited	BSE Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,	Phiroze Jeejeebhoy Towers,
Bandra- Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051	Dalal Street, Mumbai- 400001
NSE Symbol: - DISHTV	BSE Scrip Code: - 532839

Kind Attn.: Corporate Relationship Department

Subject: Intimation regarding Publication of Extra-Ordinary General Meeting (EGM) Notice

Dear Sirs,

This is in continuation to our communication dated February 27, 2024 wherein the Company had duly intimated to the Stock Exchange(s) about the dispatch of Notice calling the Extra-Ordinary General Meeting (EGM), along with the statement/ documents thereto, of the company, electronically to all the members whose Email IDs are registered with the Link Intime India Private Limited ("Registrar and Transfer Agents" of the Company) or the Depositories.

Pursuant to the applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Companies Act, 2013 and rules made thereunder, the Company had duly published the Notice of EGM in two newspapers viz. "Business Standard" in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on February 28, 2024.

Please find enclosed copies of above stated Newspaper Advertisement for your information and record. You are requested to kindly take the same on record and oblige.

VD12

T

Thanking you

Yours Truly, For Dish TV India Limited

Ranjit Singh

Company Secretary & Compliance Officer *Membership No: A15442 Contact No.: +91-120-504 7000*

Encl.: As above





NOTICE

Unitholders are hereby informed about the declaration of Income Distribution cum capital withdrawal under the Periodic Payout / Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option (IDCW Periodic Payout/Reinvestment) of the following scheme. The record date for the same is 01 March, 2024

Schemes - Plan / Option Name	Gross (income distribution cum capital withdrawal) amount per unit (₹)**	Face value per unit (₹)	NAV (₹) as on 26 Feb, '24
Tata Hybrid Equity Fund - Regular Plan - Periodic IDCW	6.50	10.00	92.8463
Tata Hybrid Equity Fund - Direct Plan - Periodic IDCW	6.50	10.00	108.0906

Pursuant to payment of Income Distribution cum capital withdrawal, the NAV of the scheme would fall to the extent of the payout & statutory levy (if applicable).

Unitholders kindly note that amounts are distributed out of investors capital (i.e., Equalisation Reserve), which is part of sale price of the unit that represents realized gains

** Payment of Income Distribution cum capital withdrawal is subject to Tax deducted at source (TDS) at applicable rates and other statutory levies if any. Income Distribution cum capital withdrawal is subject to availability & adequacy of distributable surplus on the record date.

All unitholders holding units under the above-mentioned option of the scheme as at close of business hours. on the record date shall be eligible for dividend.

Considering the volatile nature of markets, the Trustees reserves the right to restrict the quantum of Income Distribution cum capital withdrawal upto the per unit distributable surplus available on the record date in case of fall in the market.

Applicable for units held in non-demat form: Income Distribution cum capital withdrawal will be paid to those Unitholders whose names appear in the Register of Unitholders under the Payout /Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in our records.

Applicable for units held in demat form: Income Distribution cum capital withdrawal will be paid to those Unitholders/Beneficial Owners maintained by the Depositories under the Payout/Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in Depository Participant(s) records

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, रोड क्र. १, प्लॉट क्र **Ficici** Bank बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बाँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टूक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वयं प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमुद कर्जदारांस सूचनेतील नमुद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्य भाराअधीन राहील

आ. क्र.		कर्जदाराचे नाव/ मिळकतीचे वर्णन/ कर्ज खाते क्रमांक सांकेतिक कब्जाची तारीख			मागणी तारीख/ सूचनेतील	मागणी	शाखेचे नाव
۶	श्री साई ट्रेडर्स आणि अमोल : आणि मोनल अमोल बोबडे : बोबडे- १८९००५००२२८८ आणि १८९०५५००००७	आणि संदिप रमेश र न प्र प्र ग	मिळकत क्र.:- १ प्लॉट क्र. १, शीट क्र. ४७, ब्लॉक क्र. ७, सीटीएस क्र. १४२, मौजा क्र. ४०७, संत कवीर वार्ड, मौजा नंदगाव (बी), तहसीलदार हिंगणघाट, जि. वर्धा, महाराष्ट्र- ४४२३०१ मिळकत क्र.:- २ प्लॉट क्र. ८३, सब्हें क्र. ७१- ७२/१, पी.एच.एन. क्र. ७, मौजा क्र. ९२, शास्त्री वार्ड, मौजा नंदगाव (बी), तहसीलदार हिंगणघाट, जि. वर्धा,			२३, २०२३ :. ७९.००/-	महाराष्ट्र
महाराष्ट्र - ४४२२०१/फेक्ठवारी २२, २०२४ २ मे. एस आर रोडलाईन्स आणि श्रीकांत पदानाथा रेड्डी उर्फ श्रीकांत पदानामा रेड्डी आणि रिना श्रीकांत रेड्डी- १८९००५५००१४७७ मिळकत- १) प्लॉट क्र. ६८, सल्हें क्र. १९६/३, मिळकत क. ५०५२, मौजा फ्र. १०३, मौजा पिंग्ळगाव (एम), संत तुकडोजी वार्ड, ता. हिंगणघाट, जि. वर्धा, महाराष्ट्र- ४४२३०१/मिळकत- २) एलॉट क्र. ९३, सल्हें क्र. ८५/१, ८६/३ आणि ८७/२, मौजा क्र. १०३, पीएष क्र. ३४, मौजापिंग्ळगाव (एम), संत तुकडोजी वार्ड, ता. हिंगणघाट, जि. वर्धा, महाराष्ट्र- ४४२३०१/मिळकत- ३) प्लॉट क्र. ८१, सल्हें क्र. २०८/२, पीएष क्र. ३४, मौजा पिंग्ळगाव (एम), संत तुकडोजी वार्ड, ता. हिंगणघाट, जि. वर्धा, महाराष्ट्- ४४२३०१/फेब्रवारी २२, २०२४					रलाईन्स आणि श्रीकांत मिळकत १) प्लॉट क्र. ६८, सल्हें क्र. १९६/३, मिळकत ऑगस्ट २५, २०२३ र्ह श्रीकांत पदानाभा रेड्डी आणि)- १४७७ ४२३०१/मिळकत २ १) प्लॉट क्र. ९३, सर्वे क्र. १५८, संत तुकडोजी वार्ड, ता. हिंगणघाट, जि. वर्धा, महाराष्ट्र- १४७७ ४४२३०१/मिळकत २ १) प्लॉट क्र. ९३, सर्वे क्र. ८५/१, ८६/३ आणि ८७/२, मौजा क्र. १०३, पीएव क्र. ३४, मौजापिंग्ळगाव (एम), संत तुकडोजी वार्ड, ता. हिंगणघाट, जि. वर्धा, महाराष्ट्र- ४४२३०१/मिळकत - ३) प्लॉट क्र. ८१, सर्वे क्र. २०८/२, पीएव क्र. ३४, मौजा पिंग्र्याव (एम), संत तुकडोजी वार्ड, ता. हिंगणघाट, जि. वर्धा,		महाराष्ट्र
'n	अगल्या एंटरप्रायजेस आणि र जगताप- ३६९२०५०००५९१ आणि ३६९२५५००००६	1	स्लॅट क्र. ११०, ३रा मजला, प्रथमे ७४, हिस्सा क्र. ३/५, (जुना स. कात्रज, तालुका हवेली, जि. पुणे, म केब्रुवारी २२, २०२४	क्र. १२७/३/५), मौजे	नोव्हेंबर ० रु ३०,५५,९		महाराष्ट्र
8	झियाउल्लाह बाबुसाब शेख अ कोलासो – एलबीजीओए००००५५९३२	;ξο : -	स्लॅंट क्र. २११, २रा मजला, कुलको खेलीम सालसेटे गोवा, बागडेम (म २८२ चा चलता क्र. १ आणि २, ४०३७१६/फेब्रुवारी २३, २०२४	गटाडे), पी.टी. शीट क्र. दक्षिण गोवा, मडगाव-	ऑक्टोबर ५ रु ३६,४६,	७९६/-	महाराष्ट्र
००ः श्नांग्			ाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना दे सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दि		ण मिळकतीर्च		ात येईल अधिका
	एलएक्सकेएएल००३१६ -	28-03-5085	फ्लॅटक्र - ५, तळ मजला,	राखीव किंमतः रु. ३५	,	दिनांत	
७०० ॥खि इ.जी गौल हि- गौल सं ह कर्जी	०३३३२५ ाः कल्याण दारः सुहास सुधाकर कर कर्जदारः स्नेहा सुहास	करिता रु.: १४२७०१२/- (रुपये चौदा लाख सत्तावीस हजार बारा मात्र) १४-०९-२०२१ करिता रु.: १४९९४६६/- (रुपये चौदा लाख पंच्याण्णाव हजार	इमारत क्र – २०, मैत्री पार्क, करोळी, प्लॉट क्र. केएस क्र. १९४, छत्रपती शिवाजी गार्डनजवळ, ४२१३०१, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र. फ्लॅट क्र. – ३०१, ३रा मजला, ए – विंग, निळकंठ रेसिडेन्सी, सर्ल्हे क्र. – ५१, रेवदांडा,	(पस्तीस लाख प इअर: रु. ३५००००, लाख पन्नास हजा इअर जमा करण्यार्च तारीख: १३-०३- राखीव किंमत: रु. २१ (एकवीस लाख इअर: रु. २१००००, लाख दहा हजार	मात्र) /- (तीन र मात्र) ो शेवटची -२०२४ -२०२४ - २०२०/- मात्र) /- (दोन मात्र)	दिनांत १४-०३- स. ११: सं. ५:०० प्रत्येकी ५ मि अमर्या विस्तारा दिनांत १४-०३- स. ११: सं. ५:०० प्रत्येकी ५ मि	२०२४ ०० ते अनिटांच्य दीत सह) २०२४ ०० ते ० (सह
१७० गाख कर्जः वौल सह- वौल नॅनः १६० गाख कर्जः सह- नॅनः १७० गाख कर्जाः इस्त	०३३३२५ ताः कल्याण ताः सुहास सुधाकर कर कर्जवारः स्नेहा सुहास कर एलएक्सपीएएन००३१५- ०२१२५७ ताः प्रनठोल ताः प्रनठोल ताः प्रनठोल कर्जवारः वर्षा अनंत खादू कर्जवारः वर्षा अनंत खादू कर्जवारः वर्षा अनंत खादू ताः प्रकाशकुमार विशे कर्जवारः दिषककुमार	करिता रु.: १४२७०१२/- (रुपये चौदा लाख सत्तावीस हजार बारा मात्र) १४-०९-२०२१ करिता रु.: १४९५४६६/- (रुपये चौदा लाख	इमारत क्र - २०, मैत्री पार्क, करोळी, प्लॉट क्र. केएस क्र. १९४, छत्रपती शिवाजी गार्डनजवळ, ४२१३०१, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र. पलॅट क्र २०१, २रा मजला, ए - विंग, निळकंठ रेसिडेन्सी, सल्हें क्र ५१, रेवरांडा, अलिबाग, एस.आर.टी. हाय स्कुलजवळ, रायगड, महाराष्ट्र - ४०२१०८. पलॅट क्र. ३०२, २रा मजला, मंगलमूर्ती अपार्टमेंट किन्हबली, प्रामंपचायत किन्हबली, स.क्र. ५५, पी. क्र. ०१+०२, केल्हबली एएससी कॉलजवळ, ग्रामपंचायत किन्हबली ४२१३०८, ठाणे,	(पस्तीस लाख य इआर: ह. ३५००००, लाख पन्नास हजा इअर जमा करण्याच तारीख: १३-०३- राखीव किंमत: ह. २१ (एकवीस लाख इआर: ह. २१००००, लाख दहा हजार इअर जमा करण्याच तारीख: १३-०३-	मात्र) /- (तीन र मात्र) ो शेवटची -२०२४ /- (दोन मात्र) /- (तीन मात्र) /- (तीन मात्र)) शेवटची	१४-०३- स. ११: सं. ५:०० प्रत्येकी ५ मि अमर्या विस्तारा दिनांद १४-०३- स. ११: सं. ५:००	२०२४ ०० ते (सह विति दीत सह) २०२४ २०२४ सह २०२४ २०२४ २०२४ ते सह २०२४ दीत
900 माखक कर्जन्त कर्जन्त वार्वन्तः कर्जन्त कर्जन कर्जन्त कर कर्जन्त कर्जन कर्जन कर कर्जन कर्जन कर कर कर्जन कर कर्जन कर कर कर कर्जन कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर	०३३३२५ ताः कल्याण ताः सुहास सुधाकर कर कर्जवारः स्नेहा सुहास कर एलएक्सपीएएन००३१५- ०२१२५७ ताः प्रनठोल ताः प्रनठोल ताः प्रनठोल कर्जवारः वर्षा अनंत खादू कर्जवारः वर्षा अनंत खादू कर्जवारः वर्षा अनंत खादू ताः प्रकाशकुमार विशे कर्जवारः दिपककुमार विशे	करिता रु.: १४२७०१२/- (रुपये चौदा लाख सत्तावीस हजार बारा मात्र) १४-०९-२०२१ करिता रु.: १४९५४६६/- (रुपये चौदा लाख पंच्याण्णव हजार सत्याण्णव हजार	इमारत क्र – २०, मैत्री पार्क, करोळी, प्लॉट क्र. केएस क्र. १९४, छत्रपती शिवाजी गार्डनजवळ, ४२१३०१, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र. पलॅट क्र. – ३०१, ३रा मजला, ए – विंग, निळकंठ रेसिडेन्सी, सल्हें क्र. – ५१, रेवदांडा, अलिबाग, एस.आर.टी. हाय स्कुलजवळ, रायगड, महाराष्ट्र – ४०२१०८. एलॅट क्र. ३०२, २रा मजला, मंगलमूर्ती अपार्टमेंट किन्हबली, स.क्र. ५५, पी. क्र. ०१+०२, किन्हबली एर१३०८, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र. एस्टॅट क्र. ३०६, ३रा मजला, बी-विंग, गणेश रेसिडेन्सी, प्रामपंचायत हाऊस क्र. ७२१, प्रामंद्र १०, ८२७, मौजे – खारायर, सेक्टर १०, ता –	(पस्तीस लाख य इअर: रु. ३५००००, लाख पत्रास हजा इअर जमा करण्याची तारीख: १३-०३- राखीव किंमत: रु. २१ (एकवीस लाख इअर: रु. २१००००, लाख दहा हजार इअर जमा करण्याची तारीख: १३-०३- राखीव किंमत: रु. ३२ (बत्तीस लाख म इअर: रु. ३२००००, लाख वीस हजार इअर जमा करण्याची	मात्र) /- (तीन र मात्र) 1 रोवटची -२०२४ ' 000000/- मात्र) /- (तीन मात्र) 1 रोवटची -२०२४ ' 000000/- मात्र) /- (तीन मात्र) 1 रोवटची -२०२४	१४-०३- स. ११: सं. ५:०० प्रात्येकी ५ मि अमर्या विस्तारा १४-०३- स. ११: सं. ५:०० प्रात्येकी ५ मि विस्तारा दिनमंद १४-०३- स. ९१: सं. ५:०० प्रात्येकी ५ मि अमर्या	२०२४ २००ते ५ (सह दीत सह) ५ (सह २०२४ २०२४ २०२४ ५ (सह दीत सह) ६: २०२४ ६: २०२४ ५ (सह २०२४ ५ (सह २०२४ ५ (सह दीत

Enter a better la	चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेर नॉदणीकृत कार्यालय येथे: "चोला क्रेस्ट", ३रा मजला, सी५४ आणि ५५, सुपर बी-४, थिरु वि क इंडस्ट्रियल इस्टेट, गिंडी, चेन्नई - ६०० ०३२
सिक्यु	टायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ
	सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

तम्ही खालील नमट कर्जदार/गहाणवटदार यांना यादारे कळविण्यात येते की, कंपनीने सिवयरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टवशन ऑफ फायनान्शियल ॲसेट अँण्ड एन्फ्रोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत तुमच्या विरोधात कार्यवाही सुरु केली आहे आणि की, कर्जदारांच्या थकबाकीकरित रजिस्टर्ड पोस्ट पोचपावती द्वारे तुम्हाला पाठविलेली ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सूचना न बजावता परत आली आहे. त्यामुळे तुम्हाला सद प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० दिवसात सूचना घेण्यासाठी आणि सदर कर्ज खात्यासमोर मुमुद केलेल्या थकीत कर्ज रकमेसह उपार्जित व्याज चुकते करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास कंपनी व्याज आणि खर्चासह तिची थकबाकी वसुल करण्यासाठी खालील नमुद तारणांवर अंमलबजावणी करुन ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अंतर्गत तिचे अधिकार वापरुन तुमच्या विरोधात कार्यवाही करेल. हे नमुद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला पाठविलेली संदर सूचना ही कंपनीला उपलब्ध कोणत्याही अन्य उपायांना बाधा येऊ न देता आहे.

अ. क्र.	कर्ज खाते क्र. आणि कर्जदाराच/सह–कर्जदाराचे नाव आणि पत्ता	कर्ज रक्षम	मागणी सूचनेची तारीख आणि थकबाकी रक्कम
ę.	मंजुरी क्र./कर्ज क्र. १९४४/टीएल/२०२२-२३/टीएल०१टीएनए००००००३३९७४ १. मे. हाउस ऑफ मान (कर्जवार) युनिट क्र.१०४, शीट क्र.६, विनोद बिल्डिंग, फिश मार्केट जवळ, उल्हासनगर, ठाणे- ४२१००३. २. श्री. विनित मनीष किष्णानी (सह कर्जवार) ३. श्री. प्रवीण गोधूमाल किष्णानी (सह कर्जवार) ४. सी. रोशनी मनीष किष्णानी (सह कर्जवार) सर्व येथे निवासी : आशीर्वाद बंगला, रामायण नगर, राणाबाई चौक, सेक्टर २३, उल्हासनगर ३, उल्हासनगर, ठाणे-४२१००२.	रु. १,७२,०७,०५७/–	१२.०२.२०२४ आणि रु. १,७५,२७,९१६/– १२.०२.२०२४ रोजीप्रमापे सह त्यावरील पुढील व्याज
0		<u> </u>	101 00

मिळकती चे वर्णन : विठ्ठलवाडी स्टेशन जवळ, साई प्लाझा हॉटेल समोर, उल्हासनगर, ठाणे–४२१००३ स्थित प्लॉट क्र.१६८ (पी), सीटीएस क्र. १२७१७ (पी) वर बांधकमित प्रवीण इंटरनॅशनल हॉटेल, तळ मजला वर शॉप क्र.४ मोजमापित मयदिपर्यंत चे १४६४ चौ.फू. (चटई) समतुल्य लोफ्ट क्षेत्र ३१५ चौ.फू. . येथे जमिन आणि बिल्डिंग चे ते सर्व भाग आणि विभाग

æ.	मंजुरी क्र. /कर्ज क्र. २९९६ /टीएल / २०२२ - २३/टीएल०१बीडीटी०००००४११३५ १. मे. वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (कर्जदार) क्र. एस३/२०१, वेदांत कमर्शिकल कॉम्प्लेक्स, ठाणे-४००६०६. २. श्री. अजय सिंग (कर्जदार) ३. सी. अल्का अजय कुमार सिंग (सह - कर्जदार) ४. कु. राजनंदिनी ए सिंग (सह - कर्जदार) ५. श्री. राजवर्धन अजय कुमार सिंग (सह - कर्जदार) ६. श्री. राजवर्धन अजय कुमार सिंग (सह - कर्जदार) ६. श्री. राजवर्धन अजय कुमार सिंग (सह - कर्जदार) मर्ख येधे निवासी : क्र. १२०४, बी विंग, अमंडा आणि अमांडा बी सीएचएस, हिरानंदानी मेडोज, मानपाडा, ठाणे-४००६१०.	रु. ११,७०,००,०००/–	१२.०२.२०२४ आणि रु. १२,३०,९४,५१२/ – १२.०२२.२०२४ रोजीप्रमाणे सह त्यावरील पुढील व्याज.
मिळव	कती चे वर्णन : वेदांत कमर्शिकल कॉम्प्लेक्स, कोरेस रोड, वर्तक नगर, ठाणे (पश्चिम)–४	००६०६ येथे गाव ठाणे ये	थे स्थित जमिन धारक सर्व्हे क
१४३/ क्र.१४	(ए. सल्हें क्र.१९५/ए. बी. सल्हें क्र. १९५/१ए, २, ३, ४, ५ए, ६ए. सल्हें क्र. १४७/ (९/१ए, रट, ३ए वर बांधकमित वेदांत प्रीमेसेस सीएसएल अशा ज्ञात वेदांत कमर्शिकल कॉम्प्य मर्शिकल प्रीमेसेस क्र. २०१ ते २११, २६२ ते २७० मोजमापित मयदिपर्यंत चे ४८० चौ.मी. (१ए; सर्व्हे क्र. १४८/१ लेक्स आणि सोसायटी बि	ए, २ए, ४, ५, ६, ८ए; सर्व्हे ल्डिंग क्र. एस-३ मध्ये २ मजला
ы.	कर्ज खाते क्र. टीएल०१टीएनए०००००४४७१९ १. मे. श्री दत्तकृपा बिल्डर ॲण्ड डेव्हलपर (कर्जवार) क्र.१०३, १ला मजला, एएल एटीए बिल्डिंग, बाजारपेठ, जैन मंदीर जवळ, सीटीएस क्र. ४०६६ आणि ४०७६, मानवाज गाव, खोपोली, खालापूर तालुका रायगड-४१०२०३ २. श्री. किशोर कामत (सह-कर्जदार)	হ. ৬९.০४./१५/–	१२.०२.२०२४ आणि रु. ६२,७९,९८४/-

	४०६६ आणि ४०७६, भानवाज गाव, खोपोली, खालापूर तालुका रायगड–४१०२०३	-	आणि				
ą.	२. श्री. किशोर कामत (सह–कर्जदार)	रू. ५९,०४,८१५/–	रू. ६२,७९,९८४/-				
	फ्लॅट क्र.१४०३, १४वा मजला, ओशो कबीर सीएचएस, प्लॉट क्र.४२, सेक्टर १०, खांदा	45,08,054/-	१२.०२.२०२४ रोजीप्रमाणे				
	कॉलनी, नवीन पनवेल पश्चिम, पनवेल, रायगड–४१०२०६.		सह त्यावरील पुढील व्याज.				
	३. सौ. तुळशी किशोर कामत (सह–कर्जदार)						
	वॉटर टॅक जवळ, येथे टेंभोडे, कळंबोली नोड, रायगड–४१०२१८.						
मिळव	मिळकती चे वर्णन : बाब १: खोपोली महानगरपालिका आणि नोंदणीकृत उप जिल्हा चे खालापुर च्या हद्दीत गाव भानवाज, खोपोली, तालुका खालापुर,						
जिल्हा रायगड मध्ये जमिन धारक सीटीएस क्र.४०६६ आणि ४०७६ वर बांधकमित एएल एटीए बिल्डिंग अशा ज्ञात बिल्डिंग मधील १ ला मजला वर कार्यालय							
क्र.१०३ मोजमापित क्षेत्र चे ४९.८६ चौ.मी. चटई येथे जमिन आणि बिल्डिंग चे ते सर्व भाग आणि विभाग.							
दिनांग	क: २८.०२.२०२४		प्राधिकृत अधिकारी				

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड करिता

सर्योदय स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड नोंद. आणि कॉर्पो. कार्यालय : ११०१, शारदा टेरेसेस, प्लॉट ६५, सेक्टर - ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई -४००६१४. सीआयएन: एल६५९२३एमएच२००८पीएलसी२६१४७२.

जोडपत्र −Ⅳ [नियम ८(१)] कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

न्याअर्था, निम्नस्वाक्षरीकार, मे. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकत्स्ट्र्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील उल्लेखित कर्जदार/हमीदार यांना सूचनेत नमूद केलेली रकमची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/ हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ६ आणि ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून येथे खालील नमूद तारखेरोजीस घेतला

अनु क्र.	कर्जदार/ सह–कर्जदार /हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारिख	एकूण थकीत रक्कम रू. मध्ये	सांकेतिक कब्जाची तारीख
१	लॅन क्र. २०७०७०००१२५८ १) गुलशन एस. चोप्रा, २) रेश्मा गुलशन चोप्रा.	२९/११/२०२२	रु. २४,८५,००८.५७/– दिनांक १९–१०–२०२२ रोजीस	55-05-5058

तारण मत्ता/ स्थावर मिळकत(तीं) चे वर्णन : गाव पडघावाली, तालका सधागड, जिल्हा रायगड च्या हद्दीमधील स्थित आणि गट क, ४५, हिस्सा क्र. १ धारक आणि जमिन धारक गट क्र. ४५, मुल्यांकन येथे रू. १.०६ पे. वरील बांधकामित सुमेध अशा ज्ञात बिल्डिंगमधील ए विंग दव्या मजल्यावरील

फ्लॅट	क्र. ६०३, मोजमापित ५३.९१ चौ.मीटर्स. सिमाबद्धः पूर्व	: इतर विंग, पश्चिम: इत	ार विंग, उत्तर: मोकळा प्लॉट, दक्षिण:	अंतर्गत रोड.	
ñ	2 2-02-5058				
क्र.३	। मत्ता / स्थावर मिळकत(तीं) चे वर्णन : गाव टाकई, त २२, हिस्सा क्र. १बी आणि सी.टी.एस. क्र. २२३८ वरीत , चटई क्षेत्र २७४ ची.फूट (२५.४६ ची.मीटर्स) चे सर्व ते	त चुंदमणी कॉम्प्लेक्स, 1			
विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणत व्यवहार हा मे. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि. च्या वरील मागणी केलेली रक्तम आणि त्यावरील पुढील व्याजाच्या अधीन राहील.					
	णः जिल्हा रायगड, मुंबई			/ – प्राधिकृत अधिकारी,	
दिनांब	5: 35-05-5058		सुर्योदय स्मॉल फायन	ान्स बँक लिमिटेड करीता	

ई–लिलाव विक्री सूचना

एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड सीआयएन : यह७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९

रिटेल आणि नोंदणी. ऑफिस: एडलवैस हाऊस, सी.एस.टी. रोडलगत, कलिना, मुंबई ४०००९८ सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाँचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (''रुल्स'') च्या नियम ८(६) आणि ९(१) च्या परंतुकान्वये स्थावर तारण मत्तेच्या विकीकरिता ई-लिलाव विक्री सचना

येथे नमूद अभिहस्तांकनकर्ताचे वित्तीय सुविधा (यानंतर अभिहस्तांकनकर्ता/ मूळ धनको) यांनी तारणाच्या वित्तीय सुविधा दिलेल्या तक्त्यात स्पष्टपणे नमूद ट्रस्टीच्या क्षमतेत कार्यरत एडलवैस अंसेट रिकन्स्ट्रवशन कंपनी लिमिटेड कडे अभिहस्तांकीत केल्या आहे. सदर अभिहस्तांकनला अनुसरुन, इएआरसी अभिहस्तांकनकत्यांच्या जाग आली आहे आणि तारण धनको म्हणून तिच्या अधिकाराचा वापर करीत आहे. की इएआरसी, तारण धनको म्हणून कार्यरत असून सरफैसी ॲवटच्या १३(४) व त्यामधील नियमान्वये खालील नमट स्थावर तारण मत्तेचा प्रत्यक्ष कब्जा / सांकेतिक कब्जा घेतला

जाहिर नोटीस

वाद्वारे तमाम लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे शिवणसई, तालुका: वसई, जिल्हा: पालघ येथील. सर्वे नं. २४, हिस्सा नं. १/१, क्षेत्र एच. आर. ०-४७-६०, सर्वे नं. २५, एकूण क्षेत्र एच. आर. ०- १८-२०, सर्वे नं. ९३, हिस्सा नं. १/३, क्षेत्र एच. आर. ०-३७-४०, सर्वे नं. २४ हिस्सा नं. २. क्षेत्र एच. आर. ०-०४-० अशी जमीन मिळकत श्री. सभाष सिंह अदयासिंह, श्री. राकेश सिंह प्रेमबली सिंह व श्री. रमेश सिंह सुभेदार सिंह व इतर यांचे मालकीची असून सदर जमीन मिळकत त्यांनी श्री. विजय रामतिरथ पाठक यांनाँ दिनांक ३०/११/२०१८ रोजीच्या वचनेचिष्ठीने कायमची विक्री करण्याचे मान्य व कबूल केले आहे व त्याचवेळी श्री. विजय रामतिरथ पाठक यांनी त्यांना रक्कम रुपये ५.००.०००/- (अक्षरी रुपये पाच लाख मात्र) एवढी रक्कम बयाना म्हणन दिलेली आहे. सदर वचनचिश्री कायम स्वरुपी असून जमीन मालकांचे वंश, वारस, प्रतिनिधी हयांचेवर बंधनकारक आहे व राहील असेही सदर वचनचिठ्ठीमध्ये नमूद केलेले आहे.

श्री. सुभाष अदया सिंह यांनी सदर जमीन मिळकतीपोटी श्री. विजय रामतीर्थ पाठक यांचेकडून रक्कम रुपये ५,५०,०००/ – (अक्षरी रुपये पांच लाख पन्नास हजार मात्र) एवढी रक्कम घेतलेली आहे व तसे त्यांनी दिनांक २७/०७/२०२१ रोजीच्या वचनचिठ्रीवर सही करुन कबल व मंजर केले आहे.

सदर जमीन मिळकतीचा वारसतक्ता करून टायटल क्लिअर करण्याची संपूर्ण जबाबदारी ही जमीन मालकांची होती. परंतू त्यांनी सदर जमीन मिळकतीचे टायटल क्लिअर केेले नाही व या बाबत श्री विजय रामतीर्थ पाठक यांनी जमीन मालकांना वेळोवेळी सचीत केले परंत त्यांनी त्याकडे दर्लक्ष केले व श्री. विजय रामतीर्थ पाठक यांचेकडून ते वेळोवेळी थोडे थोडे पैसे घेत राहीले व अशा तन्हें-श्री. विजय रामतीर्थ पाठक यांचेकडून जमीन मालकांना आजपर्यत अंदाजे रक्कम रुपये ७०,००,०००/ – ते रक्कम रु.८०,००,०००/– मात्र एवढी रक्कम पोच झालेली आहे व त्याचा तपशिल त्यांचेकडे उपलब्ध आहे दिनांक १९/०७/२०२१ रोजी थी। विजय रामतिरथ पाठक यांनी सदर जमीन मिलकतीचा वारसतका करण्याकरिता व मिळकतीची उरलेली रक्कम घेऊन सदर जमीन मिळकतीचे खरेदीखत करण्याबाबत जमीन मालकांस नोटीस दिलेली होती, परंतू जमीन मालकांनी कागदपत्राची पूर्तता व वारस तक्ता केलेला नाही त्यामुळे तमाम लोकांस या जाहिर नोटीसीद्वारे सुचीत करण्यात येते की, सदर जमीन मिळकतीचा विक्री व्यवहार यापूर्वीच श्री. विजय रामतिश्य पाउक यांचेबरोबर झालेला आहे, तरी इतर कोणीही सदर वर वर्णन केलेल्या जमीन मिळकतीचा खरेदी – विक्री व्यवहार जमीन मालकांशी करु नये, तसे केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्यांचे स्वतःवर राहील याची नोंद घ्यावी. कळावे

दिनांक: २८/०२/२०२४	आपला विश्वास् आर. टी. पाठव वकील
--------------------	---------------------------------------

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, (१) अतुल महादेव नाईक, आणि (२) अशोक महादेव **नाईक**, दोघेही मुंबईचे प्रौढ भारतीय रहिवाशी, ज्यांचा पत्ता रॉकसाईड अपार्टमेंटस्, चौथा मजला, फ्लॅट क्र. बी-४, वाळकेश्वर रोड, मुंबई - ४००००६ आणि (३) सुप्रिया अनिल नाईक, मुंबईच्या प्रौढ भारतीय रहिवाशी, ज्यांचा पत्ता फ्लॅट क्र. ९१, सनशाईन बिल्डिंग, डॉल राजाबली पटेल रोड, ब्रीच कॅण्डी हॉस्पीटल जवळ, मुंबई - ४०००२० यांच्याशी

खालील परिशिष्टात अधिक सविस्तरपणे वर्णिलेली मिळकत (''सदर मिळकत'') खरेदी आणि संपादन करण्यासाठी आमचे अशील वाटाघाटी करीत आहेत

सर्व व्यक्ती ज्यांना सदर मिळकत किंवा तेथील कोणत्याही भागांमध्ये विक्री, हस्तांतर, अभिहस्तांतर, अदलाबदल, वाटपपत्र, प्रभार, भार, कळवहिवाट, उप-कळवहिवाट, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, परवाना, गहाण, वारसा, भोगवटा, कब्जा, शेअर, भेट, मयत, धारणाधिकार, निर्वाह, सुविधाधिकार, विश्वस्त, मुनिमेंट, कोव्हेनंट, करारनामा, कब्जा, सुविधाधिकार, सोडून देणे, त्याग किंवा कोणत्याही करार, विलेख, दस्तावेज, लिखीत, अभिहस्तांकन विलेख, मयत, अंत्यदान, उत्तराधिकार, कुटुंब व्यवस्था/वाटाघाटी, वाद, कोणत्याही न्यायालयीन कोर्टाचा हकूम किंवा आदेश, कंत्राट/करार, भार याद्वारे कोणताही शेअर, हक्क, नामाधिकार, इस्टेंट, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी असल्यास किंवा अन्य काहीही जर असल्यास तसे याद्वारे लिखीत स्वरुपात नमुद करून दस्तावेजीय पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना आमच्या कार्यालयात २ रा मजला, एन. एम. वाडिया इमारत, १२३ एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१ येथे व dhawal.mehta@wadiaghandy.com यावर या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास कोणतेही तसे शेअर, हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी दुर्लक्षित करण्यात येतील आणि ते त्यागित आणि/किंवा सोडून दिल्याचे मानले जातील

यावरील उल्लेखित परिशिष्ट (सदर मिळकतीचे वर्णन)

मुंबई शहर आणि उपनगरच्या नोंदणी जिल्ह्यातील मलबार आणि कंबाला हिल विभागाचा कॅडस्टल सर्व्हे क्र. २६६ धारक (जुना सर्व्हे क्र. १७ आणि नवा सर्व्हे क्र. ६/७२८९) आणि मोजमापित २,६४१ चौ. यार्डस् (२,२०८.२१ चौ.मी.च्या समतुल्य) जमिनीचा मोठा भाग तयार करणाऱ्या जमिनीवरील ११२-११६, वाळकेश्वर रोड, मुंबई -४००००६ स्थित रॉकसाईड अपार्टमेंट्स् को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (''सदर सोसायटी'') मधील 'रॉकसाईड अपार्टमेंटस्' (''सदर इमारत'') म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या 'बी' ब्लॉकमधील चौथ्या मजल्यावरील मोजमापित १,७२५ चौ.फू. फ्लॅट क्र. बी-४.

शेअर्स: सदर सोसायटीने जारी केलेले २ जून १९७५ दिनांकित शेअर प्रमाणपत्र क्र. १६ अंतर्गत विभिन्न क्र. ७६ ते ८० (दोन्ही समाविष्ट) प्रत्येकी रू. ५० (रूपये पन्नास मात्र) दर्शनी मूल्याचे पूर्ण भरणा केलेले ५ (पाच) शेअर्स. गॅरेज:

सदर इमारतीच्या तळमजल्यावरील मोजमापित ३७०.१८ चौ.फू. क्र. जी-१० धारक १ (एक) कार पार्किंग गॅरेज.

दिनांकित २८ फेब्रुवारी, २०२४

फ्लॅट :

वाडिया घांदी ॲण्ड कं. करिता धवल जे. मेहता (व्यवस्थापकीय भागीदार)

dishti d2h Watcho

डिशटीवी इंडीया लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालयः FC-19, सेक्टर 16 A, नोएडा - 201 301, उ.प नोंदणीकत कार्यालयः कार्यालय क. 803.8वा मजला, डीएलएच पार्क, एस. झी. रोड, गोरेगाव (पश्चिम), मंबई-400062 ई-मेलः investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, येबसाईटः www.dish दरध्वनी क्रमांकः 0120-5047000, फॅक्स क्रमांकः 0120-4357078

विशेष सर्वसाधारण सभाची जाहीर सूचना आणि रिमोट ई-वोटिंग माहिती

ठिकाणः चेन्नई

SURYODAY

A BANK OF SMILES

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना ३० दिवसांची सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर तारण मत्ता या तारण धनकोंच्या नावे ाहाण आहेत न्यांचा प्रत्यक्ष कब्जा तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकारी (प्रा. अ.) नी घेतला आहे त्या कर्जदार आणि हमीदार यांचेकडून इएआरसीला प्राप्त झालेले कोणतेई पैसे बजा करन त्यावरील पढील व्याज आणि इतर खर्च /परिव्ययासह एकत्रित इएआरसीला थकीत येथील खालील नमुद रकमेच्या वसलीकरिता **''जे आहे जेथे आहे**' ''<mark>जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे''</mark> तत्वाने विकण्यात येणार आहे. प्रत्येक मिळकतीकरिता राखीव किंमत आणि इसारा अनामत खकम खाल नमूद केलेली आहे

ाकरिता ठेवलेल्या तारण मत्तेचा तपशील

अ. क्र.	कर्ज खाते क्र विक्री संस्था	कर्जदार/सह- कर्जदाराचे नाव	ट्रस्ट नाव	बैंकेचे नाव आणि शाखा, खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड	एकूण थकीत देव भारू २६.०२.२०२४ रोजीप्रमाणे	राखीव किंमत (भा. रु. मध्ये)	इसारा अनामत रक्कम (इअर) भा. रु. मध्ये	लिलावाची दिनांक आणि वेळ	कब्जाचे प्रकार	
٩	८२७४४० (५००- ००१९८९९) डीएचएफएल	१. सौ. (डॉ). सुजया जयदीप बॅनर्जी (कर्जदार) २. श्री. आर राजेश्वर उपाध्याय (हमीदार)	ईएआरसी ट्रस्ट एससी ३७१	ट्रस्ट खाते (०००४०५११८३०४) बँक आयसीआयसीआय बँक आयएफएससी आयसीआयसी००००००४	रु. १,३५,५०,०६२.३२	रु. ५४,००,०००/–	रु. ५,४०,०००/–	३०.०३.२०२४ दु. ३.००	प्रत्यक्ष	

मळकतीचे वर्णनः मोजे वारे, ता कर्जत, जि. रामगड, धारक सन्हें क्र. १९७, हिस्सा क्र. १ए आणि सन्हें क्र. ११८, हिस्सा क्र. १५/१ येथे विला मॉटानाच्या स्क्रिम मध्ये सदर जमीनीपैकी एन ए जमीन ७७३५/२०१३ मध्ये अधिक तपशिलवार वर्णन

मिळकतीचे वर्णन: गाव हलीवली, ता कर्जत, जि. रायगड येथे स्थित सिप्तेचर डिझायर नावे ज्ञात बांधकामच्या स्किम मध्ये तळमजल्यावर फ्लॅट क्र. ००३, एच विंग, फ्लॅट क्षेत्र मोजमापित ची,मीटर्स समाबिष्ट परिसरशी जोडलेले कॉमन क्षेत्र आणि सुविधाचे यथायोग्य किंमत, मोजमापित अंदाजे ०,०० ची,मीटर्स जोडलेले परिसर, बाल्कनी सह फ्लोअर बेड, कपबोर्ड, डाय बाल्कनी, निचेर काही असल्यास वापर, भोगवटा आणि कब्जाचा अधिकार सह ओपन टेरेस आणि याच्याशी जोडलेले फ्लोअर प्लॅन्वर टर्शवलेले

काही	असल्यास	वापर, भोगवटा आ		ोपन टेरेंस आणि याच्याशी जोड	लेले फलाओर प्ल -	तनवर दशव	রললৈ.				
	गहाणर		ग्ह−कर्जदार/ गराचे नाव	ट्रस्ट ना	ट्रस्ट नाव		बँकेचा तपशील		एकूण थकीत देव भा.रु. २६.०२.२०२४ रोजीप्रमाणे		
	३१८ / एड	ाएसई०००००१८ लवैस रिटेल ान्स लि.	मोदी (सह कर्जदार) ३. कर्जदार) ४. प्रताप मोनज	सफेकट पिस्स (कर्जदार) २. चित्रांगी रोहित ईएआरसी-ट्राट- (सह कर्जदार) ३. सिरंजन प्रताप मोदी (सह र) ४. प्रताप मोनजीभाई मोदी (सह कर्जदार) ५. रोहित प्रताप मोन्जीभाई मोदी (सह कर्जदार) भ. रोहित प्रताप मोन्नी (सह कर्जदार)							
	अ. क्र.		मिळकतीच	ा तपशील		राखी	ोव किंमत	इसारा अनामत रक्कम (इअर)	लिलावाची दिनांक आणि वेळ		
ş	 बाब क. २: कॉट्विली गाव, बोसिली तालूका, सेवटर ५, कॉटिवली (प), मुंबई ४०० ०६७ चा सव्हें क्र. १६३(भाग), पंचवील हाईट्स सी आणि डी को-ऑप हाऊ सोसा लि.च्य १४ व्या मज्रव्यावर डी/१४०३बी, मोजमारित ४९.५४ चौ.ग (समाविष्ट बाल्कनी) वेथे स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आां (ममाविष्ट बाल्कनी) व्येथे स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आां मिळकत मिळकत क्र. २: ९० फूट रोड, महावीर नगर, कादिवली क्र. २ ळांपूकराडी कॉटिवली (पश्चिम) वेथे गाव कादिवलीचा सीटीएस क्र. १२८-ए/२८/३ का उप प्लॉट ए सेक्टर ६ व		३२(भाग), सीटीएस.क्र. १२८ (भ सा लि. च्या पंचशील हाईट्स ना .५४ ची.मीटर्स खर्टड शेत्र समतुल भग आणि विभाग. सेक्टर ५, पंचशील एनक्लेब्र, 1 ३२(भाग), सीटीएस.क्र. १२८ (भ सा लि.च्या पंचशील हाईट्स ना .५४ ची.मीटर्स खर्टड शेत्र समतुल ३ भग आणि विभाग. कादिवली प(ग), मुंबई ४०० ०। देवलीचा मिळकत धारक सकडें क्र.	गग) येथे स्थित वे ज्ञात विंग डी व ५३३ चौ.फू. डहाणुकरवाडी, गग) येथे स्थित वे ज्ञात विंग डी व ५३३ चौ.फू. ६७ येथे स्थित . १६३(भाग), ६. ३ नावे ज्ञात		रु. ००,०००/- रु. ००,०००/-	रु. २२,५०,०००/ - रु. २२,५०,०००/ -	३०.०३.२०२४ दु. १.३० इ. २.३०	प्रत्यक्ष सांकेतिक		
१. अ २. अ	नुक्र. १ फ नुक्र. २ फ	ज्ञात भारांचा तपरि लॅटवर सोसायटीच्या लॅट करीता निगोशिए	माहीतीनुसार जीएसटी थकीत र बल इन्स्ट्रमेंट ॲक्टच्या कलम	रक्तम रु. ४०,४३,४१८/– १३८ अन्यये प्रलंबीत खटला मध (आणि डी/१४०३– वी शी संबंध			पासून जप्ती आ	 देश		<u> </u>	
				लिलावाच्या प्रक्रियेसं			हेती				
۶	मुंबई ये	थे वरील नमूद अ	णि देय असे ट्रस्टच्या नाव	गतील काढलेले सर्व डिमांड							
ş											
ş	३ बोलीचे सादरीकरणाकरिता ठिकाण										
x	४ लिलावाचे ठिकाण (लिलावाचे वेबसाईट) ई–लिलाव (https://auction.edelweissarc.in)										
ધ્											
ę											
विर्क्र	ोच्या तप	शीलवार अटी अ	ाणि शर्तीसाठी कृपया ईएअ	भारसी ची वेबसाईट <u>https:</u>	//auction.e	delwei	ssarc.in म्ह	रणजेच मध्ये दिलेल्य	ा लिंक चा संदर्भ घ	पावा.	
	तणः मुंब iकः २६	ाई .०२.२०२४					एडलवै	स ॲसेट रिकन्स्ट्रव	सही/– प्राधिकृत श्लान कंपनी लिमि		
_				🕀 Ede	lwe	iss	3				

Asset Reconstructio

याद्वारे सूचना देण्यात येते की डिश टीवी इंडिया लिमिटेडच्या (कंपनी) सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा ("EGM") गुरुवार, 21 मार्च 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता (भारतीय प्रमाणवेळ) विहडीओ कॉन्फरन्सिंग (VC)/अन्य ् ऑडिओ व्हिजुअल मिन्स (OAVM) सुविधेद्वारे, कंपनी कायदा, 2013 ("कायदा") यातील सर्व लागू तरतुदी आणि त्याखाली केलेले नियम आणि SEBI (उत्तरदायित्वांचे सचन आणि प्रकटन आवश्यकता) नियमावली, 2015 ('सूचन ावली") यांचे अनपालन आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ("MCA परिपत्रके") आणि सिक्यरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने ('सेबी परिपत्रके'') (एकत्रितपणे 'संबंधित परिपत्रके'' म्हणून उल्लेखित) यांनी जारी केलेली लागु मार्गदर्शक तत्त्वे/परिपत्रके, यासह वाचित अनुसार 23 फेब्रुवारी 2024च्या कंपनीच्या EGMच्या सचनेमध्ये नमुद नमकाज करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

संबंधित परिपत्रकांच्या अनुसार, स्पष्टीकरणात्मक विधानासह EGMच्या सूचनेच्या प्रती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मंगळवार. 27 फेब्रवारी 2024 रोजी त्या सदस्यांना पाठवली जातील. ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे किंवा डिपॉझिटरीच्या सहभागी(गीं)कडे नोंदणीकृत असतील. सदस्यांनी लक्षात ठेवा की स्पष्टीकरणात्मक विधानासा EGM सूचना कंपनीच्या वेबसाईट www.dishd2h.com वर, BSE लिमिटेड (BSE)च्या वेबसाईट www.bseindia.com वर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE)च्या वेबसाईट www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) यांच्या वेबसाईट ww.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध असतील. EGM मध्ये होणाऱ्या कामकाजाच्या मदांशी निगडीत संबंधित कागदपत्रे किडीओ कॉन्फरन्सदारे EGMच्या दरम्यान सदस्यांदारे ऑनलाईन तपासणीकरिता खली वण्यात येतील

या सभेचे ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय समजण्यात येईल. VC/OAVM द्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांन कायद्याच्या कलम 103 खाली कोरमच्य उद्देशाने विचारात घेतले जाईल. सदस्यांद्रारे प्रॉक्सीजच्या नियक्तीसाठी सुविधा उपलब्ध नसेल कारण ही EGM, VC/OAVM द्वारे करण्यात येत आहे.

<u>रिमोट ई-वोटिंग आणि EGM दरम्यान ई-वोटिंगसाठी सूचनाः</u>

 कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम 2014 याचा नियम 20 सहवाचित या कायद्याच्या कलम 108 आणि लिस्टिंग विनियमांचे नियमन 44 अनुसार, कंपनी EGMमध्ये पारित करण्यास प्रस्तावित ठरावांवर इलेक्ट्रॉनिक ण्यासाठी सदस्यांना ही सुविधा पुरवताना कंपनीला आनंद होत आहे ध्यमातून मतदानाचा हक्का बजाव शकवार, 15 मार्च 2024 (कट-ऑफ दिनांक) रोजी प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात समभाग धारक सदस्य www.evoting.nsdl.com वर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने NSDL च्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टीमद्वारे (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देऊ शकतात. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा कट-ऑफ दिनांक अनुसार डिपॉझिटरीजद्वारे देखभाल केलेले फायदेकारक मालकांचे रजिस्ट्रारमध्ये नोंदविले गेले आहे अशा व्यक्ती EGMमध्ये रिमोट ई-वोटिंग सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

रिमोट ई-वोटिंगचा कालावधी सोमवार. 18 मार्च 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ) सर होईल आणि बुधवार, 20 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ) संपेल. त्यानंत ई-वोटिंग मोडयल NSDL द्वारे निष्क्रीय करण्यात येईल. एखाद्या ठरावावरील मतदान सदस्यांनी केल्यानंतर त्यामध्ये सदस्य नंतर बदल करु शकणार नाहीत.

ही सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ दिनांक म्हणजे शुक्रवार, 15 मार्च 2024 पूर्वी समभाग अधिव्रहित केलेले सदस्य त्यांचा USER ID आणि पासवर्ड evoting@nsdl.co.in किंवा investors@dishd2h.com या पत्त्यावर ईमेल पाठवून प्राप्त करु शकतील. परंतु, जर एखाद्या व्यक्तिने ई-योटिंगसाठी NSDL कडे यापूर्वीच नोंदणी केली असेल तर आपण आपला वर्तमान USER ID आणि पासवर्ड वापरुन, आपले मत देऊ शकता. रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत न दिलेल्या EGM ला उपस्थित सदस्य EGM दरम्यान ई-वोटिगद्वारे आपले मत देण्यार पात्र असतील. रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य EGM ला उपस्थित राहण्यास पात्र असतील. परंत तं बैठकीत मतदान करण्यास पात्र नसतील

प्रत्यक्ष स्वरुपात समभाग धारण करणारे भागधारक आणि ज्यांनी कंपनीकडे आपले ईमेल पत्ते अद्ययाव केलेले नाहीत अशा भागधारकांना विनंती आहे की त्यांनी कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांच्याकडे त्यांच्या तपशीलांसह RTA ला पत्र लिहून त्यांचे ईमेल नोंदणीकृत करावे डिमटेरीयालाईज्ड स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की त्यांनी आपले ई-मेल पत्ते संबंधि डिपॉझिटरी सहभागी(गीं)द्वारे नोंदवावेत/अद्ययावत करावेत.

EGMच्या सूचनेमध्ये तपशिलवार दिलेली इलेक्ट्रॉनिक मतदानाची प्रक्रिया NSDL ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. काही प्रश्न असल्यास सदस्य NSDL ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर डाऊनलोड विभागात उपलब्ध असलेल्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQS) आणि ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात. ज्या सदस्यांना EGM पूर्वी किंवा दरम्यान सहाय्य हवे असेल ते evoting@nsdl.com वर एक विनंती पाठवू शकतात किंवा श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष, NSDL किंवा श्रीमता पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, NSDL यांना निर्धारित ईमेल ID: evoting@nsdl.co.in वर संपर्क साधु शकता किंवा टोल फ्री क्रमांक: 022 - 4886 7000 आणि 022 - 2499 7000 यर कॉल करु शकतात

ई-वोटिंगखेरीज EGM संबंधी कोणतीही चौकशी किंवा तक्रार कंपनी सेक्रेटरी यांना investor@dishd2h.com या पत्त्यावर किंवा कॉर्पोरेट कार्यालय पत्त्यावर पाठवू शकतात किंवा सदस्य यांच्याशी संपर्क साधू शकतात श्रीमती सरभी गंगातीरकर, लिंक इनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड, कंपनीचे निबंधक आणि शेअर हस्तांतरप एजंट C-101, 247 पार्क, LBS मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मंबई - 400 083, दरध्वनी: +91 022 49186270 कॅक्स: +91 022 49186060, ई-मेल: mt.helpdesk@linkintime.co.in

डिशटीवी इंडिया लिमिटेड करित

	हरःता./-
	रणजित सिंग
कः नोएडा	कंपनी सचिव
ांकः 27 फेब्रुवारी 2024	सदस्यत्व क्रमांकः A15442

लिलाव बोली दस्तावेजातील पढील अटी आणि शर्तीनसार आणि त्यांत दिलेल्या प्रक्रियेनसार आयोजित केला जाईल. बोलीदारांनी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (याआधी ॲस्पायर होम फायनान्स लिमिटेड नावे ज्ञात) ची वेबसाईट www.motilaloswalhfl.com आणि बोली दस्तावेजाकरीता आमची सेल्स आणि मार्केटिंग आणि ई-लिलाव सेवा पुरविठादार यांची वेबसाईट https://auctions.inventon.in वर पहावे, तारण मत्तेचे तपशिल ई लिलावाकरीता ठेवले आहेत आणि बोली प्रपत्र ऑनलाईन सादर करावे.

ठिकाण: मुंबई	सही / –
दिनांक : २८.०२.२०२३	प्राधिकृत अधिकारी,
*भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.	(मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड)

4 TAKE TWO

Debate: Is legalising MSP workable?

As thousands of farmers demand legalising the minimum support price regime and the Centre reiterates its offer for talks, Sanjeeb Mukherjee asks two of the country's leading agricultural economists about the pros and cons

Do you think a legal guarantee for minimum support price (MSP) is possible?

CSCSekhar: Legal guarantee to MSP is not impossible, but a very difficult and an inefficient solution. First, it is fiscally very expensive. Second, it is almost certain to lead to a large supply-demand mismatch, leading to a huge build-up of stocks in the short run. Third, it is logistically and administratively difficult to manage, because of physical storage and manpower issues.

Himanshu: The MSP scheme already exists and has been in existence for more than five decades. A legal guarantee simply provides a legislative cover to ensure proper implementation. If such a law is enacted, it will be binding on the government to intervene in the marketto raise prices through public procurement as and when the market prices are below the MSP.

Should it be for 23 crops, or restricted to just the few that need a production boost?Inotherwords, should it be a targeted guarantee?

Sekhar: We need to remember ${\rm that}\,{\rm MSP}\,{\rm was}\,{\rm initially}\,{\rm introduced}$ during the Green Revolution of the 1960s to increase production. However, it is now being demanded as an income policy. Price is an appropriate instrument for resource allocation, not incometransfer. If increasing the income is the objective, direct income transfers like PM KISAN, conditional or unconditional, are better.

Himanshu: An MSP scheme or law should be for all the crops for which MSP is announced. What is the point of announcing MSP if the government does not act on it? But the government is free to top up the MSP with incentive bonuses, as it does for rice and wheat, for those crops where it feels the need to raise production. The MSP guarantee only corrects the regional and crop-specific deficiency in the programme and makes it broad-based and regionally diverse.

What could be the fiscal implication and how can it be managed?

Sekhar: Based on the production and MSPs in 2022-23 and coverage of crops, the expenditure is about ₹413,000 crore peryear if deficiency payments are made for the crops offered by the government, namely, maize, pulses and cotton, in addition to rice and wheat. If partial procurement of these crops is also done, the expenditure is about ₹435,000 crore. On the other hand, if all the 23 MSP

crops, except coconut, are covered with partial procurement (partial because of storage constraint) plus deficiency



CSCSEKHAR, Professor, Institute of Economic Growth

> payments, the expenditure is likely to be higher, at ₹484,000 crore per year. These estimates are based on the current system of computing MSPs,

Himanshu: It is difficult to predict the fiscal cost as it will depend on the market condition. MSP is designed to protect farmers from price uncertainties. The fiscal cost is only the difference at which thegovernmentprocuresplus incidentals such as storage and transport

and the selling price of the procured crop. Fiscal cost will depend on the strategy by the government to sell the procured agricultural produce. If the government uses it to offload at procurement prices or economic cost at times of high inflation, the cost is negligible. If the government sells the procured crop in international

markets at higher than procurement price, it will actually make a profit. But, if the government uses the procured agricultural produce to subsidise a section of consumers for nutritional and food security purposes, that is a subsidy to consumers which the

The Centre has recently floated a proposal for assured purchase of five crops, provided the farmers switch away from wheat and rice. How do you see this plan?

government will have to incur.

Sekhar: As I have already stated, the expenditure is about ₹413,000 crore per year if only deficiency

payments are made for these crops. And if backed by partial procurement, the expenditure is about ₹435,000 crore.

Himanshu: The government is free to provide any other mechanism it deems fit to incentivise cultivation of certain crops or encourage farmers to diversify. It could be cash transfer, conditional purchase agreement, contract farming, or any other mechanism.But none of these is an MSP-related intervention. which is designed to provide price stability. There is no conflict

between these initiatives and the MSP programmes. These may be complementary to each other but not a substitute of the MSP guarantee.

Can legal MSP prompt large-scale diversion from wheat and rice?

Sekhar: The rationale for this is not cleartome. MSP is not useful unless supplemented by effective procurement. Also, the need for diversification is acute in some states like Punjab.

Is this offer then limited only to these states? If so, is it fair for pulse-growing states? In any case, there is a large and wellestablished system of procurement in states like Punjab for paddy and wheat, and unless such a procurement system is also evolved for other crops, merely legalising the MSP for a few crops will not help. Also, a system for orderly disposal of the proc-



The agitating farmers await a resolution to their demand for legalising MSP. The protests have been paused till March 29

ured grains is necessary. Otherwise, there will be a problem of excessive stocks.

Himanshu: Of course! Farmers' preference for rice and wheat is a result of the inefficiency of the existing MSP scheme, which favours only rice and wheat at the cost of all other crops. Farmers will certainly shift to crops which require less expensive inputs and preserve natural resources as long as there is a guarantee in the form of MSP. As long as farmers are assured that the government will intervene in case of a large price fluctuation, they will shift.

Also, there is debate as to whether the subsidies given to agriculture are in fact consumer subsidies through a different route as it is meant to keep prices down. What is your opinion on the same?

Sekhar: There is one school of thought but I am yetto see any reliable estimates as to how much of the subsidies accrue to

producers and consumers. That said, we need to remember that most of the small and marginal farmers are net consumers.

Himanshu: The difference in the price at which the government procures and sells is the subsidy if the selling price is lower than the procurement price. In the case of farmers, they are getting the minimum assured price for their produce and therefore it is a value of output for the farmers and not subsidy. Therefore the entire subsidy incurred by the government is subsidy for consumers whether it is for nutritional support programmes such as NFSA, MDM, ICDS or other programmes including sale to neighbouring countries at subsidised prices.

Agriculture suffers from myriad other problems. Which are the other segments that need urgent attention?

Sekhar: Credit is one area where the

small and marginal farmers are hugely handicapped. To overcome this, a basic income may be paid to these farmers. which may be roughly equal to half of their cost of cultivation. Some reliable estimates show this is about₹13,000 per annumper farmer, approximately double the present PM KISAN assistance. Thus, I strongly feel the assistance under PMKISAN needs to be hiked, which is a much better option.

Himanshu: Though a legal MSP guarantee will help them deal with the pricerisk, it also requires long-term efforts from the government in creating infrastructure for logistics management, transportation, storage, and processing of agricultural produce. The second area where large investments are required is protecting farmers from extreme weather shocks. We also need to revive the agricultural extension programmes with specific focus on encouraging farmers to diversify and adopt climate-sensitive agriculture.



Ph.No.06822-273464, 273465, 273737, Fax: 06822-273023 email:askasugar@yahoo.co.in, GSTIN : 21AAAAT5989L1Z0


CORRIGENDUM TO QUOTATION CALL NOTICE

Letter No.(PUR)1935/1936/1937 Dt.26.02.2024 The Aska Co-operative Sugar Industries Ltd., Aska. Corrigendum to Quotation Call Notice No.1881 dtd.15.02.2024, No.1879, dtd.15.02.2024 and no.1878, dtd.15.02.2024. Please visit our website www.askasugar.com. **Managing Director**



POSTAL BALLOT NOTICE

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if



Planning, School of Social

not C2+50 percent.

GP WIND (JANGI) PRIVATE LIMITED

[Regulation 52(8) read with Regulation 52(4) of the SEBI (LODR) Regulations, 2015] Statement of Audited Financials Results for the year ended December 31, 2023

. Read Office:- S2, Lakshmi Nilavam, H.No.326, Beaumpeta, 6-3-1186/A/8, Hyderabad-500016, Telangana CIN-1140300TG2010PTC070416

		(Rs. In Lakhs)	(Rs. In Lakhs)	(Rs. In Lakhs)	(Rs. In Lakhs)
SI No	Particulars		Quarter ending 31-12-2022	Previous Year ended 31-12-2023	Previous Year ended 31-12-2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
01.	Total Income from Operations	957	870	6,242	6,560
02.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(212)	(398)	1,968	1,803
03.	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(822)	(398)	1,358	1,803
04.	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(561)	(368)	871	1,228
05.	Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss) for the period				
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(562)	(368)	871	1,229
06.	Paid up Equity Share Capital	25168	25168	25,168	25,168
07.	Reserves (excluding Revaluation Reserve)	(3901)	(4772)	(3901)	(4772)
08	Securities Premium Account	-		-	-
09.	Net worth	21,267	20,396	21,267	20,396
10.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	19,640	21,634	19,640	21,634
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-
12.	Debt Equity Ratio	0.96	1.10	0.96	1.10
13.	Earning Per Share (of Rs 10/- each) - (Basic & Diluted)	(0.22)	(0.15)	0.35	0.49
14.	Capital Redemption Reserve	-	-	-	-
15.	Debenture Redemption Reserve	-		-	-
16.	Debt Service Coverage Ratio	1.22	0.84	1.29	1.24
17.	Interest Service Coverage Ratio	1.22	0.84	2.66	2.43
	* Outstanding Debentures				

The above Financial results have been approved by the Board of Directors at their meeting held on February 27, 2024

2. The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind A	S") prescribed under section 133 of the
Companies Act 2013 ("Act") read with relevant rules issued thereunder and other accounting p	rinciples generally accepted in India.
3. The above is an extract of the detailed format of Annual results filed with the Stock Exchanges	under Regulation 52 of the LODR Regulations
The full format of the Annual results is available on the website of the NSE Limited (URL: https:	//www.nseindia.com) and the same is also
available on Company's website (URL: https://gpwindjangi.in)	
4. For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclose	ures have been made to the National Stock
Exchange of India Limited and can be accessed on the web site of NSE.	
• • •	By Order of the board
	For GP Wind (Jangi) Private Limited
	Sd/-

(S Sundar Rajan)

DIN: 03594693

Wholetime Director & CFO

Place: Hyderabad Date : February 27, 2024 Regulations, 2015 ('Listing Regulations'), read with applicable guidelines/ circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") (collectively eferred to as 'Relevant Circulars')

Act') and the rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

n compliance with the Relevant Circulars, the Notice of the EGM along with explanatory statement has bee electronically sent on Tuesday, February 27, 2024 to those members who have registered their email addresse with the Company/Depository Participant(s). Members may note that the EGM Notice along with Explanator statement will also be made available on the Company's website at www.dishd2h.com, on the Website of th BSE Limited (BSE) at www.bseindia.com, on the website of National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) a www.evoting.nsdl.com. The relevant documents pertaining to the items of the businesses to be transacted a the EGM shall be kept open for inspection by the members online during the EGM though video-conference

The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company. Members participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. The facility for appointment of Proxies by the Members will not be available since this EGM is being conducted through VC/OAVM

Instructions for remote E-voting and E-voting during the EGM:

- Pursuant to section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Company is pleased to provide the facility to the members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at EGM Members holding shares either in physical form or dematerialized form as on Friday, March 15, 2024 (cut-off date), can cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of NSDL at www.evoting.nsdl.com. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting at the EGM.
- The remote E-voting period will commence at 9-00 AM (IST) on Monday. March 18, 2024 and will end at 5:00 PM (IST) on Wednesday, March 20, 2024. Thereafter, the E-voting module shall be disabled by NSDL. ce the vote on a resolution is casted by members, the members cannot modify it subse
- Members who have acquired shares after the sending of this notice and before the cut-off date i.e. Friday March 15, 2024, may obtain the USER ID and Password by sending a request at evoting@nsdLcom o investors@dishd2h.com. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting ther they may use their existing USER ID and Password, and cast their vote. Members attending the EGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the EGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the EGM, however they shall not be eligible to vote at the meeting.
- Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to get their email registered with the company's Registrar and Transfer Agent Link Intime India Private Limited by writing to RTA with their details. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register/update their e-mail addresses with the concerne Depository participant(s).
- The detailed procedure of electronic voting is mentioned in the Notice of the EGM and is also available or the website of NSDL viz. www.evoting.nsdl.com. In case of queries, members may refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Members available in the download section of the e-voting website of NSDL www.evoting.nsdl.com. Members who need assistance before or during the EGM may send a request to NSDL at evoting@nsdl.com or Contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President or Mr. Pallavi Mhatre, Sr. Manager, at the designated email ID: evoting@nsdl.com or call at toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.
- Any query or grievance connected with the EGM, other than E-Voting, may be addressed to the Company Secretary at investor@dishd2h.com or members may contact to Ms. Surabhi Gangatirkar, Link Intime India Private Limited, the Registrar & Share Transfer Agent of the Company at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Tel: +91 022 49186270, Fax: +91 022 49186060, E-mail rnt.helpdesk@linkintime.co.in.

For Dish TV India Limite

	Ra
oida	Company
bruary 27, 2024	Membership I

Place: N

any, of the Companies Act, 2013 (the "Act"), as amended, read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Act") as amended, Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR") to obtain approval of the members of Sansera Engineering Limited ("Company") by way of Postal Ballot through electronic means ("e-voting" only) in respect of the resolutions as set forth in the Notice of Postal Ballot dated February 21, 2024.

In compliance with the above-mentioned provisions, the electronic copies of Postal Ballot Notice ('the Notice') along with the Explanatory Statement has been sent on February 27, 2024 to those Members whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners maintained by the Company/ Depositories respectively as at close of business hours on Friday, February 16, 2024, (the 'Cut-off date') and whose e-mail IDs are registered with the Company/Depositories.

In compliance with the provisions of sections 108, 110 of the Act read with the Rules, as amended and regulation 44 of the Listing Regulations, as amended, the Company has provided the facility to the Members to exercise their votes electronically through e-voting only on the remote e-voting platform provided by Link Intime India Private Limited ("Link Intime"). The login credentials for casting votes through remote e-voting have been mentioned in the Notes part of the Notice, which has been sent to the members. Detailed procedure for casting of votes through remote e-voting has been provided in the Notice.

Members whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners as on the cut-off date i.e., February 16, 2024, are eligible to vote on the resolutions set out in the Notice through remote e-voting only. The voting rights shall be reckoned on the paid-up equity shares registered in the name of the Members as on that date. Members are requested to provide their assent (FOR) or dissent (AGAINST) through remote e-voting only. A person who is not a member as on the cut-off date should treat the Notice for information purpose only

The e-voting facility shall be available during the following period only

e-voting	Wednesday, 28th February, 2024 from 9.00 A.M.(IST)
Day, Date and Time of End of e-voting	Thursday, 28th March, 2024 till 5.00 P.M. (IST)

CS Pramod SM or failing him CS Biswajit Ghosh of M/s. BMP & Co., LLP, a Practicing Company Secretary firm, Bengaluru has been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner. The results of voting will be announced on or before Saturday, 30th March, 2024. The results will also be posted on the website of the Company www.sansera.in, website of Stock Exchanges i.e., BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular manner of casting vote through remote e-voting. Members are requested to read the instructions pertaining to e-voting provided in the Notice carefully. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual.

Members holding shares in physical form and who have not yet registered / updated their email ID with the Company are requested to register / update their email ID with Link Intime India Private Limited ("Link Intime") by sending requests at enotices@linkintime.co.in with details of folio number and attaching a selfattested copy of PAN card and self- attested copy of any other document (e.g. Driving License, Passport, Aadhaar Card etc.) Members holding shares in dematerialised mode are requested to register / update their email ID with their respective Depository Participant(s).

During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote by remote e-voting, Members will not be able to vote after the last date of e-voting. Once the vote is cast on the resolution, the Member will not be allowed to change it subsequently or cast the vote again

for Sansera Engineering Limited

Sd/-
Rajesh Kumar Modi
Company Secretary
Membership No. F5176

Sd/ njit Singh v Secretar No: A1544

Place: Bengaluru

Date: February 27, 2024